

शासन कर्मचाऱ्यांना वेतनाकरीता आधार
क्रमांक आवश्यक करणेबाबत

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण १००७/प्र.क्र.११२/भाग-३/कोषा प्र.५

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

तारीख: ३० जुलै, २०१३.

वाचा -

१) शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण १००७/प्र.क्र.११२/भाग-३/कोषा.प्र.५, दि.२० एप्रिल, २०१३.

२) शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण १००७/प्र.क्र.११२/भाग-३/कोषा.प्र.५, दि.३ जून, २०१३.

शासन निर्णय -

पुणे, नंदूरबार, वर्धा, अमरावती, मुंबई शहर, मुंबई उपनगर या सहा जिल्ह्यांमध्ये वेतन देयके सेवार्थ प्रणालीद्वारे सादर करताना सर्व शासकिय कर्मचाऱ्यांचे आधार क्रमांक सेवार्थ प्रणाली मध्ये नोंदविणे आवश्यक आहे. आधार क्रमांक नोंदविल्याशिवाय उपरोक्त सहा जिल्ह्यांमध्ये माहे मे, २०१३ देय जून, २०१३ चे वेतन देयके अदा होणार नाही, असे उपरोक्त संदर्भ क्र.१ वरील शासन निर्णयान्वये आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु आधार कार्डाच्या नोंदणीमधील अडचणी लक्षात घेता या शासन निर्णयास एक महिन्याची मुदत वाढ संदर्भ क्र.२ वरील शासन निर्णयानुसार देण्यात आली आहे. तसेच जून, २०१३ देय जुलै, २०१३, व जुलै, २०१३ देय ऑगस्ट, २०१३ या महिन्याचे वेतन आधार क्रमांक किंवा आधार कार्ड नोंदणी क्रमांक (EID किंवा UID) सेवार्थ प्रणालीवर टाकून अदा करावे, अन्यथा वेतन अदा केले जावु नये. असा संदर्भ क्र.२ वरील शासन निर्णयान्वये निर्णय घेण्यात आला आहे. परंतु आधार कार्डाच्या नोंदणीमधील अडचणीमुळे काही अधिकारी / कर्मचाऱ्यांची आधार कार्ड नोंदणी झालेली नसुन त्यांना अद्याप (EID किंवा UID) क्रमांक प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांकडून पुढील १ महिन्याच्या आत (EID किंवा UID) क्रमांक प्राप्त करून घेण्यात येईल, असे प्रमाणित करून

घ्यावे. मात्र पुढील महिन्यांपासून अशा कर्मचाऱ्यांचे (ज्यांचे EID किंवा UID क्रमांक नाहीत) त्यांची देयके स्वतंत्रपणे सादर करावीत.

सदर सुधारीत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०७३११६००३०२००५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अ . म. जाधव)

कक्ष अधिकारी , महाराष्ट्र शासन

प्रत,

१. राज्यपालांचे सचिव
२. मुख्यमंत्र्यांचे व उपमुख्यमंत्र्यांचे सचिव
३. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
४. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग
५. मंत्रालयीन सर्व विभागांच्या अधिन असलेल्या सर्व विभागांच्या व कार्यासनांचे प्रमुख
६. प्रबंधक, मुळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
७. प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई
८. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई
९. महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
१०. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
११. आयुक्त, आयकर (TDS) चर्नीरोड, मुंबई ४००००२

१२. आयुक्त, आयकर (TDS) सिव्हील लाईन, नागपूर ४४४००१
१३. प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा) मुंबईसचिव,
१४. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
१५. सचिव, महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालय, मुंबई
१६. प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
१७. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई
१८. मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१९. विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली
२०. सर्व विभागीय आयुक्त
२१. सर्व जिल्हाधिकारी
२२. सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
२३. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
२४. अधिदान व लेखाअवधकारी, मुंबई
२५. सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/ अमरावती
२६. मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई
२७. सहसंचालक, स्थानिक निधी लेखा मुंबई /पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
२८. वित्त विभागातील सर्व कार्यासने
२९. निवड नस्ती कोषा प्र.५